

सेवेत पुनःस्थापित करण्याबाबतः
श्री. राजेंद्र शिरसाठ, निरीक्षक (गट-ब),
राज्य उत्पादन शुल्क

महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन आदेश क्रमांक : इएसटी-५०१६/प्र.क्र.८३(२)/राऊशु-१,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : २ जुलै, २०१६.

वाचा :

- १) शासन आदेश क्रमांक:-इएसटी-५०१५/प्र.क्र.३५/राऊशु-१, दि.२.०३.२०१५.
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. निप्रआ-११११/प्र.क्र.८६/११-अ, दि. १४.१०.२०११
- ३) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.निप्रआ-१११२/प्र.क्र.८२/११-अ, दि.२०.०४.२०१३
- ४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. अभियो-१३१४/प्र.क्र.८६/११-अ, दि.३१.०१.२०१५.
- ५) शासन निर्णय, गृह विभाग क्र.इएसटी-२७१५/प्र.क्र.३२/राऊशु-१, दि.२३.०३.२०१५.

शासन आदेश:-

श्री. राजेंद्र शिरसाठ, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट-ब) या लोकसेवकाविरुद्ध कोपरी पोलीस ठाणे, येथे गुन्हा नोंद क्र. १ २१/२०१५ भादवि कलम ३५४ अ (१), (एक), (चार) प्रमाणे दि. ३०.०१.२०१५ रोजी गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे त्यांना संदर्भाधीन (१) च्या आदेशान्वये शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाला एका वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असल्यामुळे संदर्भाधीन (५) येथील शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या आढावा समितीने त्यांच्या निलंबनाचा आढावा दि.२७.०५.२०१६ रोजी घेतला आहे. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ (५) (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, श्री. राजेंद्र शिरसाठ (निलंबित), निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून त्यांना शासनसेवेत पुनःस्थापित करण्यात येत आहे.

२. पुनःस्थापनेनंतर श्री. राजेंद्र शिरसाठ यांची पदस्थापना निरीक्षक, राऊशु, मे. असोसिएटेड ब्लॅंडर्स प्रा.लि., पुणे या ठिकाणी करण्यात येत आहे.

३. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०७०२१८०९२३९६२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(दि. ज. शेडमेखे)

कक्ष अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महालेखापाल-१ (लेखापरिक्षा/लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई,
३. सर्व विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,
४. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/पुणे.
५. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे/पुणे
६. संबंधित अधिकारी/कर्मचारी (मार्फत आयुक्त, राऊशु, मुंबई.)
७. निवडनस्ती (राऊशु-१)

प्रत माहितीस्तव

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्यमंत्री (राऊशु) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव (राऊशु) यांचे वरीष्ठ स्वीय सहायक, नवीन मंत्रालय, जी. टी. हॉस्पिटल, मुंबई